



कॅश क्रेडीट सिक्युअर्ड कर्जासाठी लागणारी आवश्यक कागद पत्रे

१. बँकेच्या छापील नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज कर्जदार व दोन जामिनदार बँकेचे नियमित व नाम-मात्र सभासद तथा के.वाय.सी. सह पूर्तता आवश्यक.
 २. शॉप ऑफिट लायसेंस (अदयावत व नुतनीकरण केलेले) / ग्रामपंचायत दाखला.
 ३. मार्केट लायसेंस कॉपी अदयावत (नुतनीकरण केलेले), जी.एस.टी.सर्टीफिकेट, एम.एस.एम.ई रजिस्ट्रेशन.
 ४. ऑडीटेड आढावा पत्रक व नफा तोटा पत्रक (मागील तीन वर्षांचे) / व्यवसाय नविन असल्यास पुढील ३ वर्षांचे Projected Balance Sheet, P&L A/c, Trading A/c.
 ५. अर्जदार यांचे व्यवसायातील अद्यावत तारखेचे Stock Statement बँकेच्या विहित नमुन्यात.
 ६. इन्कम टॅक्स असेसमेंट्स ऑर्डर.
 ७. व्यवसाय भागीदारीत असल्यास भागीदारी पत्रक (नोंदणीकृत).
 ८. अदयावत इनकम टॅक्स भरणा केलेले चलन.
 ९. व्यवसाय प्रा.लि. स्वरूपाचे असल्यास सोबत मेमोरेंडम ऑफ आर्टीकल, संचालक यादी, प्रा.लि. कंपनीचा ठराव कर्ज दस्तऐवजावर कंपनीचे सिल उमटवणे आवश्यक राहील.
 १०. दुकान असलेल्या जागेचा उतारा अथवा दुकान भाड्याने असल्यास भाडे करारनामा.
- ११. CIBIL Report**
१२. बँकेच्या नावाने सबंधीत कर्जासाठी करून दिलेल्या नजरगहाण मिळकतीच्या अद्यावत उता-याची मुळ प्रत.
 १३. कर्ज मागणी नविन असल्यास मागील ३ वर्षांचे आढावा पत्रक व नफा-तोटा पत्रक व खरेदी विक्री पत्रक.
 १४. बँकेच्या नावाने नजरगहाण खत करून देण्यासाठी स्थावर मिळकतीच्या अद्यावत ७/१२ उतारा किंवा सिटी सर्वे उतारा तीन मुळ प्रति व चतु:सिमा दर्शक आलेख.
 १५. सिटी सर्वे तलाठी, नगरपालीका यांच्याकडे स्थावर मिळकतीवर बँकेच्या कर्जाचा बोजा नोंदवून उता-याची मुळ प्रत.
 १६. वरील कागदपत्राशिवाय बँकेने कर्ज नियमात वेळोवेळी बदल केल्यास त्या नियमातील बदला नुसार लागणारी आवश्यक कागदपत्रे मागविण्याचा अधिकार बँकेस राहील व कर्जदारास त्याची पूर्तता करावी लागेल.
 १७. कर्ज प्रकरणास तारण देत असलेले प्रॉपर्टीचे व्हॉल्युएशन (बँकेचे अधिकृत व्हॉल्युएटर कडुन) व दोन वेगवेगळ्या अऱ्गलचे फोटो व फोटोच्या मागे व्हॉल्युएटरची सही घेण. बँकेच्या अधिकृत कायदे विषयक सल्लागार यांचे कडील टायटल सर्च रिपोर्ट.

१८. मागील १३ वर्षातले व्यवहाराचे 'ड' मुळ पत्रक, सिटी सर्वे उतारा असल्यास मागील १३ वर्षाच्या नोंदी.

१९. मूळ प्लॉट खरेदी खत व इंडेक्स २ ची मूळ प्रत

अ) सनद ब) ले आऊट क) एन.ए.ओर्डर, बांधकाम मंजुरी आदेश, बांधकाम मंजूर नकाशा इ.

२०. जासीनदार यांचे मागील ३ वर्षाचे आर्थिक पत्रके व आयकर विवरण पत्रके.

२१. भागीदारी फर्म असल्यास भागीदार यांची वैयक्तिक व सामुहीक जामिन घेण्यात येईल.

नोटे :- या व्यतिरिक्त आवश्यक असल्यास बँकेने मागणी केल्यास लागणारी कागदपत्र.

